



PILL: SEC: NBA:22-23/14

20th May, 2022

To BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort <u>Mumbai – 400 001</u>. SCRIP CODE: 526381 To
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
Bandra-Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai – 400 051.
PATINTLOG

Dear Sirs,

Sub: <u>Information pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)</u> Regulations, 2015

We refer to our letter dated 19th May, 2022 informing about the Company's Audited Financial Results for the quarter and year ended 31st March, 2022.

In this connection and pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the newspaper advertisements, published in The Free Press Journal (English newspaper) and Navshakti (Marathi newspaper) on 20th May, 2022.

Kindly take the same on record and acknowledge the receipt.

Yours' faithfully,

For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED



Encl.: as above

C.C. with enclosure to:

The Calcutta Stock Exchange Limited.

P51700022699 (Phase 1), (ii) P51700024154 (Phase 2A), (iii) P5170002657 (Phase 2B), (iv) P517000262828 (Phase 3A), (v) P51700026228 (Phase 3A), (v) P51700026927 (Phase 3B), (v) P51700028344 (Phase 3C), (vii) P51700029155 (Phase 4A), (viii) P51700030533 (Phase 4B), (ix) P51700031319 (Phase 4C), (x) P51700033206 (Phase 4D), (xi) P51700031609 (Phase 55), (xii) P51700026438 (Shopping Arcade). All persons having or claiming any share, right, title, estate, claim or interest against or to the said Land or structures thereon or the development to be undertaken thereon or any part thereof whether by way of sale, transfer, exchange, assignment, lease, sub-lease, tenanc sub-tenancy, leave and license, license, mortgage, inheritance, share, gift, lien, charge compensation, maintenance, easement, trust, beneficiary/ies, possession, release relinguishment or by way of any other method through any agreement, deed, document writing, conveyance deed, development agreement, letter of intent, devise, bequest, succession, family arrangement/ settlement, litigation, decree or court order of any Court of Law, any contracts, approvals, development rights or FSI/FAR consumption or TDR or encumbrance or otherwise howsoever and / or against Runwal or any of its directors or shareholders, ar required to make the same known, in writing and along with documentary proof, to the undersigned at his office at M/s. Wadia Ghandy & Co., 2nd Floor, N.M. Wadia Building, 123 M.G. Road, Fort, Mumbai 400 001 alongwith email at denzil.arambhan@wadiaghandy.com, apeksha.munot@wadiaghandy.com and pankti.pasad@wadiaghandy.com together with documentary proof in support thereof, within 10 (ten) days from the date hereof, falling which any such alleged share, right, title, estate, interest, claim or demand shall be disregarded and shall be considered to have been waived off and/or abandoned.

FIRST SCHEDULE REFERRED TO ABOVE (Description of the First Land)

All those pieces and parcels of land admeasuring 65 (sixty-five) acres equivalent to 2,60,626 (Two Lakh and Sixty Thousand Six Hundred and Twenty-Eight) square metres or thereabouts situate, lying and being at Village Gharivall and Village Usarghar in the registration district and sub-district of Thane, Maharashtra.

Details of the land where the entire Survey No. and Hissa No. have been transferred and sold

Village	Sr. No.	Survey No.	Hissa No.	Sold Area (sq. mts.)	Village	Sr. No.	Survey No.	Hissa No.	Sold Area (sq. mts.
Gharivali	1.	4	1	1020		38.	39	3	700
	2.	4	2	2630		39.	40	0	200
	3.	4	3	1540		40.	44	7	2300
	4.	4	4	80		41.	44	8	3300
	5.	4	5	4270		42.	44	9	2200
	6.	4	6	4070		43.	44	10	700
	7.	4	9	4250		44.	44	11	2000
	8.	4	10	2280		45.	44	12	1900
	9.	4	11	1420		46.	44	13	2400
	10.	5	1	2760		47.	50	1	610
	11.	5	2	3060		48.	50	2	500
	12.	5	3	2710		49.	50	3	940
	13.	5	4	230	Usarghar	50.	44	1	810
	14.	5	5	100		51.	44	2	4960
	15.	5	6	350		52.	44	3	450
	16.	6	1	1870		53.	44	4	2380
	17.	6	2	610		54.	44	5	1090
	18.	6	3	1160		55.	44	6	2680
	19.	7	1	3570		56.	44	7	400
(Since	20.	7	2-P	1970		57.	44	8	1170
Survey No.7,						58.	44	9	2250
Hissa No. 2A)						59.	44	10	1160
(Since	21.	7	2-P	1220		60.	44	11	4090
Survey No.7,						61.	44	12	1550
Hissa No.2B)						62.	45	2	9760
(Since	22.	7	2-P	1210		63.	45	3	2430
Survey No.7,						64.	45	4	2020 (303
Hissa No.2C)									as per th
	23.	7	3-A	3080					title deed
	24.	7	3-B	3090		65.	45	5-A	2530
	25.	8	4	940		66.	45	5-B	2150
	26.	8	5	2930		67.	45	6	1260
	27.	8	6	7210		68.	52	1	6780
	28.	8	7	4500		69.	52	2	12,540
	29.	8	8	1060		70.	53	1-A	5600
	30.	8	9	180		71.	53	1-B	5510
	31.	13	0	2050		72.	53	2-A	2070
	32.	23	1	16270		73.	53	2 - B	2050
	33.	23	2	400		74.	53	3-A	550
	34.	23	3	1450		75.	53	3-B	510
	35.	23	10	1640	Total Area				
	36.	37	4	300	of the N.A.				1,84,58
	37.	39	2	600	Plot 1				

Village	Sr. No.	Survey No.	Hissa No.	Sold Area (sq. mts.)	Village	Sr. No.	Survey No.	Hissa No.	Sold Area (sq. mts.)
Gharivali	1.	8	1	3516	(Since	13.	44	5-1	
	2.	8	2	3176	Survey No.44,				
	3.	8	3	2659	Hissa No.5A)				
	4.	12	14	593	(Since	14.	44	5-2	
	5.	14	3	3046	Survey No.44,				
	6.	17	11	2145	Hissa No.5B)				26357
	7.	22	0	2539	(Since	15.	44	6-1	
(Since	8.	37	2-P		Survey No.44, Hissa No.6A)				
Survey No.37, Hissa No.2D)					(Since	16.	44	6-2	
(Since	9.	37	2-P		Survey No.44, Hissa No.6B)				
Survey No.37,				13816		17.	44	14	2064
Hissa No.2B)					Usarghar	18.	50	0	10161
(Since	10.	37	2-P			19.	94		4639
Survey No.37, Hissa No. 2C)					Total Area of N.A. Plot 2	the			76048
111000 140. 20)	11.	37	3	578	Total Area of	the	NI A		2,60,628
	12.	39	1	759	Plot 1 and N				2,00,020

SECOND SCHEDULE (Description of the Second Land)

All those pieces and parcels of land admeasuring 2,00,000 square metres corresponding to about 50 (fifty) acres or thereabouts situate, lying and being at Village Gharivali and Village Usarghar in the registration district and sub-district of Thane, Maharashtra.

Details of the land where the entire Survey No. and Hissa No. have been transferred and sold

Village	Sr. No.	Survey No.	Hissa No.	Area (sq. mts.)	Village	Sr. No.	Survey No.	Hissa No.	Area (sq. mts.)
Ob a desail				,				-	
Gharivali	1.	9	1	250		32.	17	3	4300
	2.	9	2	1570		33.	17	4	2530
	3.	9	3	350		34.	17	5	830
	4.	9	4	750		35.	17	6	350
	5.	9	5	1460		36.	17	7	2710
	6.	9	6	1620		37.	17	8	760
	7.	9	7	450		38.	17	9	1690
	8.	9	8	230		39.	17	10	1870
	9.	10	0	860		40.	18	0	760
	10.	11	0	4020		41.	19	0	6830
	11.	12	1	810		42.	37	1	3400
	12.	12	2	610		43.	38	1	4200
	13.	12	3	530		44.	38	2	3000
	14.	12	4	250		45.	41	1A	4700
	15.	12	5	1010		46.	41	1B	3100
	16.	12	6	450		47.	41	2	6500
	17.	12	7	1550		48.	41	3	1600
	18.	12	8	760		49.	41	4	500
	19.	12	9	1010		50.	44	4	400
	20.	12	10	780		51.	44	15	5500
	21.	12	11	450		52.	44	16	2800
	22.	12	12	1120		53.	44	17	6100
	23.	12	13	1270		54.	44	18	1800
	24.	14	1	880		55.	44	19	7800
	25.	14	2-A	4330		56.	49	0	3670
	26.	14	2-B	2530	Usarghar	57.	45	1	1800
	27.	14	4	130	J	58.	46	3	1360
	28.	14	5	2450		59.	49	0	3090
	29.	15	0	1850		60.	51	0	3670
	30.	17	1	4480	Total Area o			۳	126990
	31.	17	2	560	the N.A. Plo				
Details of the	land	where o	nly a p		rvey No /Hiss		has be	en trans	sferred and

Village	Sr. No.	Survey No.	Hissa No.	Area (sq. mts.)	Village	Sr. No.	Survey No.	Hissa No.	Area (sq. mts.)
Gharivali	1.	8	1	534		14.	44	5A	
	2.	8	2	944		15.	44	5B	24843
	3.	8	3	71		16.	44	6A	24040
	4.	12	14	267		17.	44	6B	
	5.	14	3	2214		18.	44	14	3536
	6.	17	11	335	Usarghar	19.	46	1	1915
	7.	22	0	291	(Since	20.	46	2-P	350
(Since Survey No.37,	8.	37	2-P		Survey No.46, Hissa No.2B)				
Hissa No.2D)					(Since	21.	46	2-P	1400
(Since Survey No.37,	9.	37	2-P	2084	Survey No.46, Hissa No.2A)				
Hissa No.2B)						22.	47	0	4714
(Since	10.	37	2-P			23.	50	Р	11999
Survey No.37,						24.	94	P	604
Hissa No.2C)	11.	37	3	622	Total Area of N.A. Plot 2	the			73010
	12.	39	1	41	Total Area of	the N	I.A. Plot	1 and	200000
	13.	44	1	16246	Total Area of				

BRIHANMUMBAI

MAHANAGARPALIKA

TREE AUTHORITY **PUBLIC NOTICE**

In accordance with the provision under section 8(3) (C) of the Maharashtra (Urban Areas) Protection & Preservation of Trees Act 1975 (As modified upto 24th June 2021,) 03 proposals from K/west, 01 proposal from P/South and 01 proposal from P/North ward in Zone IV i.e. Total 05 proposals are received for getting approval of Hon. Municipal Commissioner/ Chairman, Tree Authority for removal of trees under section 8(6) of the Maharashtra (Urban Areas) Protection of Trees Act, 1975.

The information of the trees for cutting/ transplanting in above mentioned proposals is available on mcgm website www.mcgm.gov.in > About us > Ward/Departments > Department Manuals > Gardens & Tree Authority > Documents > Advt 7 days-Below 25 - W.S. - ZIV - 29.

On account of pandemic COVID-19, citizens are requested to send the objections/suggestions on Email sg.gardens@mcgm.gov.in on or before 27.05.2022 only instead of physical hearing. Objections/ suggestions received after this date will not be entertained which may please be noted.

Supdt. Of Gardens & Tree Officer, Office of the Tree Authority, Penguin Building, 2nd Floor, Veermata Jijabhai Bhosale Udyan, Byculla (E), Mumbai-400 027. Tel. No. 022- 23742162

E.mail - sg.gardens@mcgm.gov.in

PRO/308/ADV/2022-23

Supdt. Of Gardens & Tree Officer

Annexure - 13

Sd/-

[See regulation 37 (1 BY ALL PERMISSIBLE MODE OFFICE OF THE RECOVERY OFFICER

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI, (DRT-3) 1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector- 30 A, Vashi, Navi Mumbai- 400703 RC No. 212/2019 Date of Auction Sale: 30/06/2022

PROCLAMATION OF SALE: IMMOVABLE PROPERTY PROCLAMATION OF SALE UNDER RULES 37,38 AND 52 (1) (2) OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993 BANK OF MAHARASHTRA V/s. M/S BELCO ENGINEERING

(CD- 1)M/S BELCO ENGINEERING Plot No. 514, Room No. C 417, Steel Chambers Town ear Telephone Exchange Steel Market Kalamboli, Raigad Navi Mumbai 410218 Maharashtra (CD-2)MR, JAGDISH SHAMBULINGAPPA KOLUR Bungalow No. 38, Villa Collection CHS LTD Mumbai Pune Highway Village Kon Taluka Panvel Dist Raigad, Maharashtra - 410206, (CD-3) MRS. LEELA J. KOLUR Bungalow No. 38, Villa Collection CHS LTD Mumbai Pune Highwa

Village Kon Taluka Panvel Dist Raigad, Maharashtra - 410206. (CD- 4) MRS. TANUJA DESHOANDE "Samrat" Plot No. 9, Road No. 5, Sector 19, New Panvel, Dis

Whereas Recovery Certificate No. RC/212/2019 in OA/3S1/2015 drawn up by the Hon'ble Presiding Officer DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMAI (DRT 3) for the recovery of the sum of Rs. 3390045.00 [Rupees Thirty Three Lakhs Ninety Thousands Forty Five Only] along with interest and the cost of Rs. 61000.00 [Rupees Sixty One housands Only] from the CD(s) jointly and severally, and you, the D(s), failed to repay the dues of the Certificate Holder Bank(s)/Financial Institution(s).

and whereas the undersigned has ordered the sale of the Morngaged/Attached properties of the Certificate Debte as mentioned in the Schedule hereunder toweds satisfaction of the said Recovery Certificate.

Voltice is hereby given that in absence of any order of postponeinert, the said property(s) shall be sold on 30/06/2022 between 12: 45: PM to 1: 00: PM by auction and bidding shall take place through Online/Ofiline through the website: https://www.bankeauctions.com. The details of authorised contact person for auction service rider is, Name: CI INDIA Mobile no.-9594597555 Email- support@bankeauction The details of authorised bank officer for auction service provider is, Name: MS. SARITA RANI Mobil

no.- 9152000044 Email- brmgr1482@mahabank.co.in officer of BANK OF MAHARASHTRA. The sale will be of the properties of defendants/ CDs above na:ned, as mentioned in the schedule below & the abilities and claims attaching to the said properties, so far as they have been ascertained, are those specified The property will be put up for sale in the lot specified in the schedule. If the amount to be realized is satisfied by th

sale of portion of the property, the sale shall beimmediately stopped with respect to the remainder. The sale will also be stopped if, before any lot is knocked down the arrears mentioned in the said certificate+ interest ost of sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of ch certificate, interest and costs has been paid to the undersigned. At the sale, the public generally are invited to bid either personally or by duly authorized agent. No officer or other

person. having any duty to perform in connection with this sale shall, however, either directly or indirectly, bid for acquire or attempt to acquire any interest in the properties sold. The sale shall be subject to conditions prescribed in the second schedule to the Income Tax Act, 1961 and the rule ade thereunder and to the following further conditions:

. The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the unde gned, but the undersigned shall not be answerable for any error, misstatement or omission in the proclamation. The Reserve Price below which the property shall not be sold is as mentioned in the schedule.

I. The amount by which the bidding is to be increased. In the elent of any dispute arising as to the amount bid or a

the bidder the lot shall at once be again put p for auction or may be cancelled. V. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot provided always that he/she/they are legall ualified to bid and provided further the smount bid by him/her/them is not less than the reserve price. It shall be i the discretion of the undersigned to decline acceptance of the highest bid when the price offered appears so clear dequate as to make SO, it inadvisable to do

Induction as to find a 50. In land value to 00. VEAch intending bidders shall be required to pay Earnest Money Deposit (EMD) by way of DD/Pay order in favour or RECOVERY OFFICER, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) to be deposited with R.O. Court Auctioneer, DEBTS. RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) Or by Online through RTGS/MEFT/directly interest on the Account No. 10430100022945 the name of BANK OF BARODA having IFSC code No. BARBOVASHI) in case of the company or any other document, confirming representation/attorney of the company and the receipt

The Earnestt Money Deposit (EMD), Reserve Price and Bid Increase, be fixed as follows

Sr. No.	Details of property	EMD Amount (In Rs.)	Reserve Price (In Rs.)	Bid Increase in the multiple of (in Rs.)
1.	Office No. c-417, 4th Floor, adm 23.225 sq.mtr. Plot No. 514, Steel Chamber Tower and Office Premises co.op society ltd. kalamboli. Dist. Raigad. Navi Mumbai 410218	1,50,000	15,00,000	10,000

EMD received atter due date & time shall be rejected & the amount paid towards the EMD shall he returned to them by way of option given by them in the E-Auction Form. Any person desirous conditional returning in the bidding process is required to have a valid digital signature certificate issued by the competent authority. It is the sole responsibility of the bidder to obtain the said digital signature the completent adunty, it is the sole responsibility of the block to during it is also digital signature certificate, active e-mail id and a computer terminal/system vzith internet connection to enable him her to participate in the bidding. Any issue with regard to digital signature certificate and connectivit during the course of bidding online shall be the sole responsibility of the bidder and noclaims in thi

regard shall be entertained.

If the bid is increased within the last 5 minutes of the given time of auction, the auction time is further. extended by additional time of 5 minutes to enable the other bidders to increment their bids & the execution process comes to an end if no further increment(s) is/are made within the extended time of imminutes. In case of movable/immovable property the price of each lot shall be paid at the time of sale or as soon after as the officer holding the sale directs, and in default of payment, the property shall

forthwith be again put up for auction for resale.

The successful bidder shall have to pay 25% of the sale proceeds after adjustment of EMD on being knocked down by next day in the said Account / Demand Draft / Banker Cheque / Pay Order as pe letails mentioned above. If the next day is Holiday or Sunday, then on Next First Office Day. The purchaser shall deposit the balance 75% of the sale proceeds on or before 15th day from the dat

of sale of the property, exclusive of such day, or if the 15th day be Sunday or other Holiday, then on the first of Office day after the 15th day by prescribed mode as stated above. In addition to the above th purchaser shall also deposit Poundage fee with the Recovery Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) @ 2% upto 1,000/- and 1% of excess of the said amount of Rs.1,000/- through DD in avour of Registrar, DEBTS RECOVERY TRIBUNAL Mumbai (DRT 3), n case of default of payment within the prescribed period, the deposit, after deposit, after defrayin

the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, shall be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or to the property or to any part of the sum for which it may subsequently be sold. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale.

Highest bidder shall not have any right/title over the property until the sale is Confirmed by the Re Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI(DRT 3)

The amount of EMD Deposited by the unsuccessful Bidders shall be refunded through online mode in case of EMD Deposited through online. In case EMD in Deposited in the form of DD/BC//Pay order th same will be returned by hand. Original ID proof of the photocopy sent with the E-Auction EMD form has to be brought. No interest shall be paid on EMD amount.

No requested for inclusion / substitution in the sale certificate of names of the person(s) other that those mentioned in the E-Auction EMD form shall be entertained. n case of More thane One items of property brought for sale, the sale of such properties will be as pe

the convenience and it is not obligatory to go serially as mentioned in the sale notice.

NRI Bidders must necessarily enclose a copy of photo pages of their passport & Route their bid duly endorsed by Indian Mission (Embassy). The movable / Immovable property is being sold on 'As is here and as is what basis' and is subject to publication changes, revenue and other Encumbrances a per rule. The undersigned reserves the right to accept or reject any or all bids, if found unreasonable of may postpone the auction at any time without assigning any reason

Delle	inedule of Froperty								
Lot No.	Description of the property to be sold	assessed upon the propert or	encumbran ces to which the property is liable	Claims, if any, which have been put forward to the property and any other known bearing on its nature and value					
1	Office No. c-417, 4th Floor, adm 23.22,5 sq.mtr. Plot No. 514, steel Chamber Tower and office permises co.op Socierty Itd, Kalamboli, Dist. Raigad, navi Mumbai 410218	NOT KNOWN	NOT KNOWN	NOT KNOWN					

Note:Inspection Date 23.06.2022 between 11.00 am to 4.00 pm Last Date of Receipt of Bids 28.06.2022 up to 4.30 pm Outstanding Dues as on 30.06.2022 en under my hand and seal on this date 17/05/2022



Partner

DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

NOTICE Notice is hereby given to the general public on behalf of my client M/s Eternity Lifestyles Pvt.Ltd., through its Director Mr.Deepak Panchamis present owner that they had purchased Unit No.130, adms.616 Sq.f (Carpet area), on 1st Floor, in the Premises known as The Champakla Udyog Bhavan Unit Holders CHS Ltd., Sion Matunga Estate, Sior Koliwada Road, Sion East, Mumbai-400022 situated at Revenue Village:Sion, MSD., from Mr.Jagdish D Lalwani & Mr.Prakash D Lalwan vide Agreement for sale Dtd.19.07.2007 registered under Sr.No.BBE-3 436-2007 and Mrs.Norma Raj Suvarna had purchased said Unit No.130 from Mr. Jethanand N. Chandiramani and Mr. Jethanand N. Chandiraman had purchased the said Unit No.130 from The Textile Engravers Ltd. The Original documents prior to 1993, are Lost, Police complaint has been odged in Sion Police station.

Therefore, if anybody claim to have any claim in respect of the said property, the same must be lodged at our office address given below within 7 days from the date of publication of this notice. Otherwise claim, i any will be considered as waived Dated this 20th day of May 2022.

Adv. K.M. Mishra (Advocate High Court) A/37, Shop No.1, Unique Palace, Shanti Park, Mira Road(East),Thane – 401 107

वैक ऑफ़ बड़ीटा <mark>Zonal Stressed Asset Recovery Branch</mark> : Meher Chamber, Ground floor, Dr. Sunderlal Behl Marg, Ballard Estate, Mumbai-400001. Ph:-+91 22 43683801/ 43683807. **POSSESSION NOTICE**

Whereas the undersigned being the Authorised Officer of Bank of Baroda under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 02.05.2019 under Section 13(2) of said act calling upon the borrower, guarantor and Mortgager M/s. Oliver Fresh Fruits and vegetables Proprietor and Guarantor Mi

the notice being Rs. 4,09,60,584.60 (Rupees Four Crore Nine Lakhs Sixty Thousand Five Hundred Eighty Four & sixty paisa Only) plus unapplied interest from 01.01.2019 + legal/miscellaneous charges, within 60 days from the date of the said notice. The borrower & others mentioned hereinabove having failed to repay the amount, notic is hereby given to the Borrower/Guarantors/Mortgagors of the property and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described

Mahasin Mia and Guarantor Mr. dinesh Aiay Sharma to repay the amount mentioned in

herein below in exercise of powers conferred upon him under sub-section 13(4) of the said Act read with rule 9 of the said rules on this 9th the day of May, 2022. The Borrower/Guarantor/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subjec to the charge of Bank of Baroda for an amount of Rs. 4,09,60,584.60 (Rupees Fou Crore Nine Lakhs Sixty Thousand Five Hundred Eighty Four & sixty paisa Only) plus unapplied interest from 01.01.2019 + legal/miscell

less recovery if any threafter The attention of borrower and guarantor is invited to provisions of sub-section (8) or Section 13 of SARFAESI Act in respect of time available to redeem the secured assets Description of the Immovable Property:

1] Flat B-309, 3rd Floor, admeasuring 585 sq.ft. B-Wing of building Shakuntala Paradise lje Taluka-Kalyan, Dist. Thane in the name of Mahasin Golam Mia.

2] Flat A-601, 6th Floor, admeasuring 585 sq.ft. A-Wing of building Shakuntala Paradise lje Taluka-Kalyan, Dist. Thane in the name of Mahasin Golam Mia.

3] Flat A-202, 2nd Floor, admeasuring 890 sq.ft. A-Wing of building Shakuntala Paradise, Nilje Taluka-Kalyan, Dist. Thane in the name of Mahasin Golam Mia. Date: 18 05 2022 Authorized Office

Place: Nilje

Bank of Baroda

वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय विरार, विरार (पूर्व),

ता. वसई, जि. पालघर, पिन ४०१ ३०५ द्रध्वनी: ०२५०-२५२५१०१/०२/०३/०४/०५/०६ फॅक्सः ०२५०-२५२५१०७

इ-मेलः vasaivirarcorporation@yahoo.com

पाणीपुरवठा विभाग, मुख्यालय, विरार पूर्व प्रथम वेळ जाहीर ई-निविदा सूचना

१) सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या त्रैवार्षिक वर्षात वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र. ए व सी (बी पार्ट) विरार पाणीपुरवठा विभागांतर्गत पाणीपुरवठा

२) सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या त्रैवार्षिक वर्षात वसई विरार शहर महानगरपालिका **प्रभाग क्र. बी/ई व** डी/एफ नालासोपारा पाणीपुरवठा विभागांतर्गत पाणीपुरवठा व्यवस्थापन करणे.

३) सन २०२२-२३, २०२३-२४ व २०२४-२५ या त्रैवार्षिक वर्षात वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग क्र. जी/एच/आय वसई पाणीपुरवठा विभागांतर्गत पाणीपुरवठा व्यवस्थापन करणे. कामाचे कोरे निविदा फॉर्म https://mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. २०/०५/२०२२ पासून उपलब्ध होणार आहेत. ई टेंडरिंग बाबत अधिक माहितीसाठी ई-निविदा कक्ष, वसई विरार शहर महानगरपालिका, विरार, मुख्यालय येथे संपर्क साधावा

जा.क्र./वविशम/शअ/२३०/२०२२

दिनांक: १९/०५/२०२२

Please Visit our official website https://mahatenders.gov.in

> (एम. जी. गिरगांवकर) शहर अभियंता

वसई-विरार शहर महानगरपालिका



PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED

Regd. Office: "Patel House", 5th Floor, 48 Gazdarbandh North Avenue Road, Santacruz (West), Mumbai - 400 054. Tel.: 022-26050021, 26052915 • Fax No.: 022-26052554 www.patel-india.com • CIN: L71110MH1962PLC012396

EXTRACT OF THE AUDITED FINA	NCIAL RESULTS FO	R THE QUARTER AN	D YEAR ENDED 31 ST	MARCH, 2022
				(Rs. In Lakhs)
Particulars	Quarter ended (31/03/2022) Audited	Quarter ended (31/03/2021) Audited	Year ended (31/03/2022) Audited	Year ended (31/03/2021) Audited
Total income from operations (net)	6494.52	7214.18	23401.48	21224.93
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	198.97	132.77	223.18	27.17
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	198.97	132.77	223.18	27.17
Net Profit / (Loss) for the period after tax (after tax, Exceptional and/or Extraordinary items)	213.86	98.34	227.27	5.49
Total Comprehensive income for the period/year [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	80.94	102.92	188.80	104.86
Equity Share Capital (Face value ₹10/-)	3603.59	2603.59	3603.59	2603.59
Other Equity (excluding Revaluation Reserve)			8121.98	9058.02
Earnings Per Share Face Value of ₹10/- each for Continuing and Discontinued operations - Basic - Diluted	0.72 0.53	0.59 0.59	0.77 0.57	0.03 0.03

Place: Mumbai

Date: 19-05-2022

The financial results of the Company for the year ended March 31, 2022 have been audited by the statutory auditors of the Company The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (INDAS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

The Board of Directors have recommended a Dividend of Rs. 0.10 per fully paid share of Rs 10/- each of the Company and dividend on partly paid shares will be paid @Rs 0.025 per partly paid share of Rs 2.50 each for the year ended March 31, 2022 subject to necessary approval by the members of the Company in the ensuing Annual General Meeting.

 $The figures in respect of standalone results for the quarter ended March 31, 2022 \, are the balancing figures between the audited figures and the balancing figures between the balancing figures are the balancing figures between the balancing figures between the audited figures are the balancing figures between the balancing the balancing figures$ for the full financial year up to March 31, 2022 and the unaudited published year to date figures up to December 31, 2021, which were subjected to limited review

The Company's major active segment is Co-loading of Air Freight. Other activities are less than 5% of total income and hence segmen

The balance call money of Rs.7.50 per share as per the terms of the right issue will be called from the eligible shareholders as on the record date within the statutory timeline

Previous period's and year's figures have been regrouped / re-arranged /reclassified, wherever necessary, to make them comparable

By Order of the Board For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED (HARI NAIR) MANAGING DIRECTOR

		Notice under section 13(2) of the Securitisation and Reconst Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 200		
Sr. No.	Name of Borrower(s) (A)	Particulars of Mortgaged property/properties (B)	Date Of NPA (C)	Outstanding amount (Rs.) (D)
1.	LOAN ACCOUNT NO. M007OXVIII-2 (Earlier Loan Account No. HHELPM00482394 of IHFL) 1. MAHENDRA KUMAR BURAD	APARTMENT NO. A-1604, 16TH FLOOR, WING A, GULRAJ TRINITY, VILLAGE PAHADI, TALUKA BORIVALI, MUMBAI-400104, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 4,09,281/- (Rupees Four Lakh Nine Thousand Two Hundred Eighty One Only) as on 22,03,2022
2.	LOAN ACCOUNT NO. S0290XVIII-1 (Earlier Loan Account No. HHLBAD00431479 of IHFL) 1. SUNIL GOPIMAL SACHDEV ALIAS SACHDEV SUNIL GOPIMAL 2. KASHISH SUNIL SACHDEV ALIAS SACHDEV KASHISH SUNIL	FLAT NO. 603, 6TH FLOOR, WING C, CRYSTAL ARMUS, VILLAGE BORLA, TALUKA CHEMBUR, MUMBAI-400071, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 75,30,500/- (Rupees Seventy Five Lakh Thirty Thousand Five Hundred Only) as on 22.03.2022
3.	LOAN ACCOUNT NO. S011OXVIII-2 (Earlier Loan Account No. HHEVSH00473782 of IHFL) 1. SANJAY PANDURANG SHELAR 2. VIJAYA PANDURANG SHELAR	FLAT NO. 1905, 19TH FLOOR, BUILDING 1C, SAMYAMA CITY, VILLAGE ROHINJAN, TALUKA PANVEL, DISTRICT RAIGAD, PANVEL-410206, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 2,48,005/- (Rupees Two Lakh Forty Eight Thousand Five Only) as on 14.03.2022
4.	LOAN ACCOUNT NO. C006OXVIII-1 (Earlier Loan Account No. HHLLPM00429018 of IHFL) 1. CHARANJIT SINGH ROGI C/O SAIFEE BURHANI UPLIFTMENT TRUST 2. HARPREET KAUR ROGI	APARTMENT/UNIT NO. G-1706, 17TH FLOOR, G WING OMNIA OF THE PROJECTS LAWNS & BEYOND PHASE-2 OMKAR INTERNATIONAL DISTRICT, VILLAGE MOGRA, TALUKA ANDHERI, MUMBAI-400060, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 48,11,498/- (Rupees Forty Eight Lakh Eleven Thousand Four Hundred Ninety Eight Only) as on 14.03.2022
5.	LOAN ACCOUNT NO. C006OXVIII-2 (Earlier Loan Account No. HHELPM00432519 of IHFL) 1. CHARANJIT SINGH ROGI C/O SAIFEE BURHANI UPLIFTMENT TRUST	APARTMENT/UNIT NO. G-1706, 17TH FLOOR, G WING OMNIA OF THE PROJECTS LAWNS & BEYOND PHASE-2 OMKAR INTERNATIONAL DISTRICT, VILLAGE MOGRA, TALUKA ANDHERI, MUMBAL-400060, MAHARASHTRA	23.03.2021	Rs. 6,81,213/- (Rupees Six Lakh Eighty One Thousand Two Hundred Thirteen Only) as on 14.03.2022

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books of accounts maintained in the ordinar course of business by the Company, Column D indicates the outstanding amount.

Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the horrower

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the Company in law. Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all

costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting nuctations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within afore rame, Borrower may not be entitled to redeem the property." In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in

Acting in its capacity as Trustee of ACRE 102 Trust

Authorized Office

Place: MUMBAI / PANVEL

ॲक्सिस बँक लि.

शाखेचा पत्ता: ३ रा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी-१, एमआयडीसी, ऐरोर्ल नॉलेज पार्क, मुगलसन रोड, ऐरोली, नवी मुंबई-४०० ७०८

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रीकन्स्टक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट.२००२ (सरफेसी ॲक्ट)

आणि सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या सेक्शन १३(२) अंतर्गत रुल ३(१) सह **ॲक्सिस बॅक लि.** मध्ये असलेली खाली नमूद करण्यात आलेले खाते अनुत्पादक (एनपीए) ठरविण्यात आले आहे, त्यावरुन **बॅ**केने सरफेसी ॲक्टच्य सेक्शन १३(२) नुसार खाली नमृद तारखांना सूचना जारी केल्या आहेत. खाली नमृद करण्यात आलेले कर्जदार/ सह–कर्जदार/ गहाणदार / जामीनदार यांच्या अलिकडे माहित असलेल्या पत्त्यावर सदर नोटीसा बजावण्यात असफल ठरल्याने सर्व संबंधितांच्या माहितीसाठी सदर नोटीस प्रसिध्द करण्यात येत आहे. खाली नमुद करण्यात आलेले कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणदार / जामीनदार यांना कळविण्यात येते की. त्यांनी ह्या नोटीसीच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत खाली नमूद करण्यात आलेल्या तारखेस येणे असलेली रक्कम, करारात नमूद करण्यात आलेल्या दराने रक्कम, परत करण्याच्य तारखेपर्यंतचे कर्ज/आणि अन्य करार आणि त्यानुसार संबंधित व्यक्तींनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार भविष्यातील व्याजासह ॲक्सिस बँक लि. यांना परत करावी. सदर करार आणि कागदपत्रे यांनुसार कर्जदारांची बांधिलकी म्हणून खाली दिल्याप्रमाणे त्यांच्या नावापुढे नमूद करण्यात आलेली मालमत्त **ॲक्सिस बॅक लि.** यांच्याकडे गहाणतारण आहे. जर संबंधित कर्जदार/ सह–कर्जदार/ गहाणदार / जामीनदार ॲक्सिस बॅक लि. ला सदर रक्कम परत करण्यास असफल ठरले तर, खाली नमूद केलेल्या तारण मालमत्तेच्या संदर्भात सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि लागू होणारे रुल्स यांसह संबंधित कर्जदार/ सह-कर्जदार/ गहाणदार / जामीनदार यांच्या खर्च आणि परिणामांसह जोखमीवर कारवाई करण्याचा **ॲक्सिस बँक लि.** यांना अधिकार आहे. ॲक्टच्या सेक्शन १३ व सब सेक्शन १३ अंतर्गत तरतुदीनसार आपण सर्वजण सदर नोटीसीला अनसरून खाली नमद केलेल्या बँकेकडे सरक्षित तारण म्हणून ठेवण्यात आलेली मालमत्ता बँकेच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने हस्तांतरीत करू शकत नाही. वर नमूद ॲक्टमधील तरतुर्दीनुसार संबंधित कर्जदार / जामीनदार यांना सदर मालमत्ता, कोणत्याही प्रकारे विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने हस्तांतरीत करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. सदर तरतदींचा भंग केल्यास सदर व्यक्ती सरफेसी ॲक्टमधील तरतदींनसार शिक्षा आणि / किंवा दंडास पात्र ठरेल आणाबी तपशीलामाठी बजावण्यात येळ न शकलेल्या नोटीमा खाली मही करणार यांच्याकदे मिळ शकतील

अ. क्र.	कर्जदाराचे, सह–कर्जदाराचे, गहाणदाराचे व जामीनदाराचे नाव आणि पत्ता/ कर्जाचा प्रकार व अकाऊंट नं.	येणे रक्कम
8.	१) रोहित मोहन शिंदे, २) बेबी मोहन शिंदे, एसएस-२ए, रुम नं. ८१, सेक्टर -१, लोकमान्य स्कूलजवळ, कोपरखेरणे-४००७०९, आणि तसेच : ५७७/३४, एमकेबीए चाळ, एन. एम जोशी मार्ग, एस-ब्रिज मायखळा (पश्चिम)-४०००२७, आणि तसेच : प्लॅट नं. ३०४, ३ र मजला, बिल्डींग नं. २, जेपी सिनर्जी, गाव अंबरनाथ, जेपी सिम्फनीजवळ, गायकवाड नगर अंबरनाथ (पूर्व), तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे-४२१००५.	आठशे शहाऐंशी फक्त) दि. ०२/०२/२०२२ रोजी (दि. । ०२/०२/२०२२ पर्यंतच्या लागू केलेल्या
	पॉवर होम व्हॅनिला बीआरई-PHR032702609867/ मागणी नोटीस : २१/०२/२०२	२ एनपीएची तारीख: २१/१२/२०२१

HTR032704043580 **ग्हाण मालमत्तेचा तपशील :** प्लॅट नं.३०४, ३ रा मजला, बिल्डींग नं. २, जेपी सिनर्जी नावाने बांधण्यात आलेले प्रोजेक्ट, जमीनीचा सर्व्हे नं १३१, हिस्सा नं. १/बी, गाव अंबरनाथ, जेपी सिम्फनीजवळ, गायकवाड नगर, अंबरनाथ (पूर्व), तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे–४२१००५ येथे स्थित, **चतुःसीमा : पूर्वेस :** सीटीएस नं. ९४६२, ९४६३, ९४६५, **पश्चिमेस :** सीटीएस नं. ९४६९, ९४६७, **उत्तरेस :** उल्हासनगर नगरपालिकेची सीमा, **दक्षिणेस :** सर्व्हे न. १३१/१ए, चटई क्षेत्रफळ २७.८६३ चौ. मी., बाल्कनी फ्लोअर बेड आणि कपाटाचे क्षेत्रफळ अधिक----- चौ. **गी.. मोकळ्या टेरेसचे चट**ई

१) शहानवाज महम्मद्. हसन शहाबाजकर, २) रुबीना शहाबाजकर, फ्लॅट नं. १३०३, १३ 👨 २२,३४,३८७/- (रू. बावीस लाख चौतीस हजार तीनशे सत्त्याऐंशी फक्त) दि. १५/०२/२०२२ रोजी (दि. वा मजला, ए टॉवर, प्रेसिडेंशियल टॉवर्स बिल्डींग, ॲनिसन के समोर, लालबहादर शास्त्री १५/०२/२०२२ पर्यंतच्या लागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि. १५/०२/२०२२ मार्ग, घाटकोपर (पश्चिम), जिल्हा मुंबई-४०००८६ आणि तसेच: १३/४२२, नेहरू नगर, पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड करेपर्यंतचे करारानुसार गारे ट्याज

पॉवर होम - 24501060001602**9** मागणी नोटीस : १८/०२/२०२२ एनपीएची तारीख : ०५/१२/२०२०

गहाण मालमत्तेचा तपशील : फ्लॅट नं. १३०३, १३ वा मजला, ए टॉवर, प्रेसिडेंशियल टॉवर्स बिल्डींग, सिटी सर्व्हे नं. १६७, १६७/१, १६७/२, १६७/३, १६७/४, १६७/५,१६७/६, १६७/७, १६७/८, १६७/८, १६७/९, १६७/१०, १६७/११, १६७/१२, १६७/१३, १६७/१४, १६७/१५, १६७/१६, १६७/१७, १६७/१८, १६७/१९, १६७/२०, १६७/२१, १६७/२२, ॲनसिन कं समोर, लालबहाद्र शास्त्री मार्ग, घाटकोपर (पश्चिम), जिल्हा मुंबई-४०००८६ फ्लॅटचे चटई क्षेत्रफळ ८०.०० चौ. मी.

?) शामजी शिवजी फारीया, २) प्रमिला शामजी फारीया, फ्लॅट नं. ७०१, प्रिन्स पॅलेस, अरुण वैद्य रोड, प्रशांत कॉर्नरजवळ, पंचपाखडी, ठाणे (पश्चिम)-४००६०२, आ**णि तसेच :** सत्तर हजार सातशे एक्क्याण्णव फक्त) दि. ११०१ रुप प्लाझा, जांबळी नाका, स्टेशन रोड, ठाणे (पश्चिम)-४००६०१ आणि **तसेच :** प्रिमायसेस नं, एम–७, मेझानाईन मजला, देव प्रयाग को–ऑप हाऊसिंग सोसा, लि, बिल्डींग, भक्ती मंदिर मार्ग, पंचपाखडी, ठाणे (पश्चिम)-४००६०२

Particulars

Total income from operations (net)

Net Profit / (Loss) for the period before

Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)

करेपर्यंतचे करारानुसार होणारे व्याज ॲसेट पॉवर बीआरर्ड - PCR000404540193/ मागणी नोटीस : ०९/०३/२०२२ एनपीएची तारीख: ०८/०१/२०२२ ECR032705438908

गहाण मालमत्तेचा तपशील : रहिवासी प्रिमायसेस नं. एम–७, मेझानाईन मजला, देव प्रयाग को–ऑप हाऊसिंग सोसा. लि. बिल्डींग, सर्व्हे नं. ३४९, हिस्सा नं. ९ (भाग) यावर बांधलेली, भक्ती मंदिर मार्ग, पंचपाखडी, ठाणे (पश्चिम)-४००६०२ येथे स्थित, बांधकाम क्षेत्रफळ १८०० चौ. फू. चंतुःसीमा : पूर्वेस : शेवटचा प्लॉट नं. १४५/१, पश्चिमेस : शेवटचा प्लॉट नं. १४५/६, उत्तरेस : शेवटचा प्लॉट नं. १४५/७, दक्षिणेस

दिनांक : २०/०५/२०२२ अधिकृत अधिकार्र स्थळ : ऐरोली. नवी मंबड ॲक्सिस बँक लि



मागणी नोटीस

SYNCOM FORMULATIONS (INDIA) LIMITED Regd. Off.: 7, Niraj Industrial Estate, Off Mahakali Caves Road, Andheri (E), Mu Works: 256-257, Sector 1, Pithampur, (Dhar)

E-mail: finance@sfil.in, Website: www.sfil.in - CIN: L24239MH19 EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / YEAR ENDED 31ST MARCH, 2022

PARTICULARS	ended	rear ended 31.03.2022	ended
(Rs. in Lakhs Except EPS)	(Audited)	(Audited)	(Audited)
Total income from operations	6393.26	23165.57	6927.35
Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	569.26	2615.19	1093.77
Net Profit / (Loss) for the period Before Tax(After Exceptional and/ or Extraordinary items)	568.19	2617.60	1096.77
Net Profit / (Loss) for the period After Tax Exceptional and/ or Extraordinary items)	475.79	1979.05	694.91
otal comprehensive Income for the period [Comprising Profit/ Loss) for the period (after tax) and other comprehensive income after Tax)]	400.32	2100.75	707.45
Paid up Equity Share Capital (Face Value of Re. 1/- each)	8624.53	8624.53	7899.52
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)		13597.63	
Earnings Per Share (for continuing and discontinued operations) Basic: Diluted:	0.05 0.05	0.26 0.24	0.09 0.09
Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly F	inancial Res	ults filed with	the Stock

anges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the http://www.bseindia.com and website http://www.sfil.in For, SYNCOM FORMULATIONS (INDIA) LIMITED

Dated : 19th May, 2022


KEDARMAL SHANKARLAL BANKDA CHAIRMAN & WHOLE TIME DIRECTOR DIN: 00023050

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri Kalicharan Banarsidas Aggarwal, member of the Mulund Darshan I Wing Co-op Housing Socty Ltd having address at Mulund Colony, Mulund (W), Mumbai 400082 holding Flat No. I 239.Shr Kalicharan Banarsidas Aggarwal died on 13.8.2021 without giving Nomination.

The Society hereby invites claims or objections and from the heirs of other claimants objection or objections to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the Society bearing shares 070 to 075 vide Share Certificate dated 26.6.1999 within a period of 14 days from the publication of the Notice rith copies of such documents and other proofs in support of his/her/their claims and objections for transfer of Shares and interest of the deceased member in the capital/property of the Society. If no claims/objections are received within the period prescribed above the Society Sall transfer the shares and interest of the deceased member in the capital/property of the Society in the manner provided under the Bye-Laws of the Society.

Dated: 20/5/2022 For and on behalf of The Mulund Darshan I Wing CHS Ltd Hon. Secretary



GMR POWER &

Date: May 18, 2022

URBAN INFRA Bandra (East), Mulliudi - 400 031, Molliudi - 400 031,

SL Particulars Mar 31, 2022 Dec 31, 2021 Mar 31, 2021 Mar 31, 2022 Mar 31, 202 Total income from operations Net loss for the period before Tax and Exceptional items (40.50) (120.10) (164.41) (385.47 Net profit/ (loss) for the period before Tax after Exceptional items

Net profit/ (loss) for the period after Tax and Exceptional items (400.13) (48.68) (1,165.40 (16.12) 301.80 5 Total comprehensive income for the period 131,42 (666.00) 542.05 (1,560.95 6 Equity share capital 301.80 301.80 301.80 301.80 7 Earnings per share (of ₹ 5/= each) Basic & Diluted (in ₹)

Notes: The above is an extract of the detailed format of quarterly/ annual financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly/ Annual Financial results are available on the wet exchange(s) (www.bseindia.com and www.nse-india.com) and on Company's website www.gmrgroup.in.

GMR Power and Urban Infra Limited

Regd. Office: Plot No. C-31, G Block, 701, 7th Floor, Naman Centre, Bandra Kurla Complex (Opp. Dena Bank), Bandra (East), Mumbai – 400 051, Maharashtra P: +91–22–42028000 F: +91–22–42028004, E: gpuil.cs@gmrgroup.ii

(69.78)

(227.69)

(272.47)

(0.01

(272.48)

(283.85)

301.80

(3.55)

(0.00)

Quarter ended

Mar 31, 2022 Dec 31, 2021 Mar 31, 2021 Mar 31, 2022 Mar 31, 202

787.91

(410.86)

(996.35)

2.39

(998.34)

(1,048.26)

301.80

(15.01)

0.01

(1,000.73)

Unaudited Unaudited Audited

964.1

(199.53)

(563.53)

(573.73)

(0.01)

(573.74)

(580.84)

301.80

(9.25)

(0.00

Year ended

2,733.2

(1,280.04)

(2,160.61

(2,184.50)

(2,184.52)

(2,192.52)

301.80

(34.09)

(0.00)

(₹ in Crore

(0.02)

4,101.8

(561.10)

(546.01)

(651.54)

(0.03)

(651.57)

(645.95)

301.80

(10.73)

(0.00)

The audited consolidated and standalone financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audited Company for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audited Company for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audited Company for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audited Company for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audited Company for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audited Company for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audited Company for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audited Company for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audited Company for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audited Company for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audited Company for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audited Company for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audited Company for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audited Company for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audited Company for the quarter and year ended March 31, 2022 have been reviewed by the Audited Company for the Audit Committee at their meeting held on May 17, 2022 and approved by the Board of Directors in their meeting held on May 18, 2022. For and on behalf of the Board of Directors

Srinivas Bommidala Managing Director

GMR GROUP - PUIL / 2 / PREM ASSOCIATES



जीआयसी हाऊसिंग फायनान्स लि.

स्वप्नातील घराकडे जाण्याचा तुमचा रस्ता

सीआयएन क्र.: एल६५९२२एमएच१९८९पीएलसी०५४५८३ नों. कार्यालय: ६ वा मजला, नॅशनल इन्शुरन्स बिल्डिंग, १४, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई - ४०० ०२०.। वेबसाईट : www.gichfindia.com

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

					(रु. लाखात)
अ.	तपशील	संपलेली तिमाही	तारखेपर्यंत वर्ष	संपलेली तिमाही	संपलेले मागिल वर्ष
क्र.		(39/03/2022	(३१/०३/२०२२)	(३१/०३/२०२१)	(३१/०३/२०२१)
		(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
۶.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२८,९९५	११५,६४०	३०,६८७	१,२३,९५५
٦.	कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा), कर अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबीपूर्व	७,३३७	२३,०४०	११,४४९	१३,४५५
φ.	करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात)	७,३३७	२३,०४०	११,४४९	१३,४५५
٧.	करपश्चात कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अन्यसाधारण बाबी पश्चात)	४,९०१	१७,३५७	७,९७०	१०,५५७
ч.	कालावधीकरीता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(कालावधीकरीता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) धरून)	४,९७०	१७,३५७	८,००९	१०,५५०
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु. १०/-)	५,३८५	५,३८५	५,३८५	५,३८५
७.	३१ मार्च रोजीस राखीव (लेखापरिक्षित) [ँ]	१,४५,६९४	१,४५,६९४	१,३०,३९४	१,३०,३९४
८.	सिक्युरिटी प्रिमियम अकाऊंट	११,६९९	११,६९९	११,६९९	११,६९९
۶.	नेटवर्थ (लेखापरिक्षित)	१,५१,०८२	१,५१,०८२	१,३५,७८२	१,३५,७८२
१०.	पेड अप डेब्ट कॅपिटल/आऊटस्टॅडिंग डेब्ट	१,०३४,७४८	१,०३४,७४८	१,१२०,९७५	११,२०,९७५
११.	आऊटस्टॅडिंग रिडिमेबल प्रेफरन्स शेअर्स	-	-	-	-
१२.	डेब्ट इक्विटी रेशो	६.८५	६.८५	८.२६	८.२६
१३.	दर्शनी मुल्य रु. १०/- वरील प्रतीसमभाग प्राप्ती				
	(ईपीएस)	9.80	३२.२३	१४.८०	१९.६०
	(बी) सौम्यिकृत	9.80	३२.२३	१४.८०	१९.६०
		अवार्षिककृत	वार्षिककृत	अवार्षिककृत	वार्षिककृत
१४.	कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह	-	-	-	-
१५.	डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह	प्रयोज्य नाही	प्रयोज्य नाही	प्रयोज्य नाही	प्रयोज्य नाही
१६.	डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो	प्रयोज्य नाही	प्रयोज्य नाही	प्रयोज्य नाही	प्रयोज्य नाही
१७.	इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशे	प्रयोज्य नाही	प्रयोज्य नाही	प्रयोज्य नाही	प्रयोज्य नाही

टिपा :

- ए) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ आणि रेग्युलेशन ५२ अन्वये नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेड कडे केलेल्या ३१ मार्च २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरीता लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचा तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. लेखापरिक्षित अलिप्त वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाची वेबसाईट (युआरएल:www.nseindia.com), बीएसई लिमिटेडची वेबसाईट (युआरएल: https://www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (युआरएलः https://www.gichfindia.com) वर उपलब्ध आहे.
- बी) कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी सेबी (एलओडीआर) रेग्यूलेशन्स, २०१५ ला अनुसरुन ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षा केला आहे. वरील अलिप्त वित्तिय निष्कर्ष मंडळाच्या लेखा परिक्षा समितीद्वारे पुनर्विलोकन आणि शिफारस केला आणि त्यानंतर १८ मे, २०२२ रोजी झालेली त्यांचे सभेमध्ये संचालक मंडळाने मंजूरी दिली.
- सी) लिस्टिंग रेग्यूलेशन्सच्या रेग्यूलेशन ५२ (४) मध्ये संदर्भित इतर ओळी बाबींकरिता संबंधित प्रकटीकरण केला असून आणि तो नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. वेबसाईट (युआरएलः https://www.nseindia.com), बीएसई लिमिटेड वेबसाईट (युआरएलः https://www.bseindia.com) वर उपलब्ध आहे.
- डी) मडळाने प्रत्येकी रु. १०/– च्या प्रति समभागावर रु. ४.५ (४५%) च्या लाभाश शिफारस केला आहे, जे येणारे वार्षिक सर्वेसाधारण सभेमध्ये कपनीच्या
- सदस्यांच्या मंजूरी अधिन असेल. ई) मागील कालावधी आकडेवारी ही त्यांना तुलनात्मक बनविण्यासाठी आवश्यक तेथे पुनर्गठीत / पुनर्वर्गीकृत/पुनर्रचित करण्यात आली आहे.

३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

(रु. लाखात)

			(v. mam)
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही (३१/१२/२०२२)	तारखेपर्यंत वर्ष (३१/१२/२०२२)
		लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२८,९९५	११५,६४०
٦.	कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा), कर अपवादात्मक आणि/िकंवा अनन्य साधारण बाबीपूर्व	७,३३६	२३,०३४
₹.	करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/िकंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात)	७,३३६	२३,०३४
٧.	करपश्चात कालावधीकरीता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अन्यसाधारण बाबी पश्चात)	४,९००	१७,३५१
ч.	कालावधीकरीता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न/(कालावधीकरीता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर	४,९६९	१७,४४८
	सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) धरून)		
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु. १०/-)	५,३८५	५,३८५
৩.	३१ मार्च रोजीस राखीव (लेखापरिक्षित)	१,४५,६८८	१,४५,६८८
८.	सिक्युरिटी प्रिमियम अकाऊंट	११,६९९	११,६९९
۶.	नेटवर्थ (लेखापरिक्षित)	१,५१,०७६	१५१,०७६
१०.	पेड अप डेब्ट कॅपिटल/आऊटस्टॅडिंग डेब्ट	१,०३४,७४८	१,०३४,७४८
११.	आऊटस्टॅडिंग रिडिमेबल प्रेफरन्स शेअर्स	-	-
१२.	डेब्ट इक्विटी रेशो	६.८५	६.८५
१३.	दर्शनी मुल्य रु. १०/- वरील प्रतीसमभाग प्राप्ती		
	(ईपीएस)	9.80	३२.२२
	(बी) सौम्यिकृत	9.80	३२.२२
		अवार्षिककृत	वार्षिककृत
१४.	कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह	-	-
१५.	डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह	प्रयोज्य नाही	प्रयोज्य नाही
१६.	डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो	प्रयोज्य नाही	प्रयोज्य नाही
१७.	इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशे	प्रयोज्य नाही	प्रयोज्य नाही

टिपा :

- ए) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ आणि रेग्युलेशन ५२ अन्वयं नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बीएसई लिमिटेड कडे केलेल्या ३१ मार्च,२०२२ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरीता लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. लेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाची वेबसाईट (युआरएल:www.nseindia.com), बीएसई लिमिटेडची वेबसाईट (युआरएल: https://www.bseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट (युआरएलः https://www.gichfindia.com) वर उपलब्ध आहे.
- बी) कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी सेबी (एलओडीआर) रेग्यूलेशन्स, २०१५ ला अनुसरुन ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाकरिता लेखापरिक्षा केला आहे. वरील एकत्रित वित्तिय निष्कर्ष मंडळाच्या लेखा परिक्षा समितीद्वारे पुनर्विलोकन आणि शिफारस केला आणि त्यानंतर १८ मे, २०२२ रोजी झालेली त्यांचे सभेमध्ये संचालक मंडळाने मंजूरी दिली.
- सी) लिस्टिंग रेग्यूलेशन्सच्या रेग्यूलेशन ५२ (४) मध्ये संदर्भित इतर ओळी बाबींकरिता संबंधित प्रकटीकरण केला असून आणि तो नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. वेबसाईट (युआरएलः https://www.nseindia.com), बीएसई लिमिटेड वेबसाईट (युआरएलः https://www.bseindia.com) वर उपलब्ध
- डी) मंडळाने प्रत्येकी रु. १०/- च्या प्रति समभागावर रु. ४.५ (४५%) च्या लाभांश शिफारस केला आहे, जे येणारे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कंपनीच्या सदस्यांच्या मंजूरी अधिन असेल.

ई) मागील कालावधी आकडेवारी ही त्यांना तुलनात्मक बनविण्यासाठी आवश्यक तेथे पुनर्गठीत/ पुनर्वर्गीकृत/पुनर्रचित करण्यात आली आहे. मंडळाच्यावतीने आणि साठी सही / -

जी शोभा रेड्डी ठिकाण: मुंबई व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ डीआयएन नं. ९१३३४३३ दिनांक: १८ मे, २०२२

FUTURE MARKET NETWORKS LIMITED CIN: L45400MH2008PLC179914

Registered Office: Knowledge House, Shyam Nagar, Off. Jogeshwari - Vikhroli Link Road, Jogeshwari East, Mumbai - 400060 Email: info.fmnl@futuregroup.in | Tel: 022-62995303 | Fax: 022-62995473 | website: www.fmn.co.in

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022

CONSOLIDATED STANDALONE Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Year Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Year Ended Particulars (Audited) (Unaudited) (Audited) (Audited) (Unaudited) (Audited) March 31. December 31 March 31. March 31. March 31. December 31 March 31. March 31, 2022 2021 2021 2022 2022 2021 2021 2022 Total Income from Operations 8,525.97 2,207.83 2,162.41 2,061.63 8,066.91 2,341.84 2,293.61 2.319.55 Net Profit / (Loss) for the period (before Tax xceptional and/or Extraordinary items) (385.74)(523.36)(1,358.49)(35.48) (328.01)(1,993.56)(1,285.66)(1,424.81)Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items (385.74)(523.36)(1,358.49)(35.48) (267.50)(1,977.17) (1,319.15)(1,544.12)Net Profit / (Loss) for the period after tax (1,977.17) (267.50)after Exceptional and/or Extraordinary items (1,305.64)(532.33)(857.02)(1,237.04)(805.93)(2,804.05)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive

ncome (after tax)] (1,305.27) (532.33)(1,236.67) (1,206.16)(2,050.32)(808.26)(2,803.68)5,754.44 5,754.44 5.754.44 5,754.44 5,754.44 5,754.44 5,754.44 5,754.44 **Equity Share Capita** Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the 1,577.76 (1,571.88)revious year Earnings Per Share (of ₹ 10/- each) (not annualised) (3.57)

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results (Standalone and Conslidated) for the quarter and year ended March 31, 2022 filed with the Stoc Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available in the websites of Stock Exchange(s) (www.bseindia.com and www.nseindia.com) and the website of the Company at www.fmn.co.in.

(1.49)

(0.93)

(2.27)

For Future Market Networks Limited Pawan Agarwa

Executive Director and CFO

DIN: 01435580

(₹ In Lakhs) Except EPS

Date: May 19, 2022

2. Diluted:

Year ended (31/03/2022) Audited

23401.48

21224.93 27.17

(Rs. In Lakhs)

Year ended

(31/03/2021)

Audited

132.77 223.18 223.18 132.77 98.34 227.27

रु. ३.०५.७०.७९१/- (रु. तीन कोटी पाच लाख

०८/०३/२०२२ रोजी (दि. ०८/०३/२०२२ पर्यंतच्या

नागू केलेल्या व्याजासहीत) अधिक त्यावरील दि.

०८/०३/२०२२ पासून संपूर्ण रक्कमेची परतफेड

PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED Regd. Office: "Patel House", 5th Floor, 48 Gazdarbandh North Avenue Road, Santacruz (West), Mumbai - 400 054. Tel.: 022-26050021, 26052915 • Fax No.: 022-26052554 Website: www.patel-india.com • CIN: L71110MH1962PLC012396

Quarter ended

(31/03/2021)

Audited

7214.18

tax (after Exceptional and/or Extraordinary items) 198.97 27.17 Net Profit / (Loss) for the period after tax (after tax, Exceptional and/or Extraordinary items) 213.86 5.49 Total Comprehensive income for the period/year [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax) 80.94 102.92 188.80 104.86 3603.59 Equity Share Capital (Face value ₹10/-) 2603 59 3603 59 2603 59 Other Equity (excluding Revaluation Reserve) 9058.02

EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCI

Quarter ended

(31/03/2022)

Audited

6494.52

198.97

Earnings Per Share Face Value of ₹10/- each for Continuing and Discontinued operations Diluted Notes 1. The financial results of the Company for the year ended March 31, 2022 have been audited by the statutory auditors of the Company

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their 2. This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (INDAS) prescribed

under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable 3. The Board of Directors have recommended a Dividend of Rs. 0.10 per fully paid share of Rs 10/- each of the Company and dividend on partly paid shares will be paid @Rs 0.025 per partly paid share of Rs 2.50 each for the year ended March 31, 2022 subject to necessary approval by the members of the Company in the ensuing Annual General Meeting.

The figures in respect of standalone results for the quarter ended March 31, 2022 are the balancing figures between the audited figures for the full financial year up to March 31, 2022 and the unaudited published year to date figures up to December 31, 2021, which were

5. The Company's major active segment is Co-loading of Air Freight. Other activities are less than 5% of total income and hence segment reporting is not applicable

6. The balance call money of Rs.7.50 per share as per the terms of the right issue will be called from the eligible shareholders as on the record date within the statutory timeline $7. \quad \text{Previous period's and year's figures have been regrouped / re-arranged / reclassified, wherever necessary, to make them comparable and the state of the$ By Order of the Board

For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED Place: Mumbai (HARI NAIR) Date: 19-05-2022 MANAGING DIRECTOR